



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक २३]

गुरुवार, फेब्रुवारी १३, २०२५/माघ २४, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७.

क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ३०२/टीएनटी-१.—महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७ (१९७८ चा महा. ३) याच्या कलम १६ ची पोट-कलमे (१) व (२) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करित आहे. हे नियम उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत :—

- या नियमांस, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२५ असे संबोधण्यात यावे.
- महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली, १९८१ च्या नियम ९ मधील पोट नियम (२-क) मध्ये, “ १:१० या गुणोत्तराप्रमाणे एका रिक्त पदासाठी अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण १० ” या मजकूराऐवजी “ १:३ या गुणोत्तराप्रमाणे एका रिक्त पदासाठी ”असा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन,
शासनाचे उप सचिव.

SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th February 2025.

NOTIFICATION

THE MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS (CONDITIONS OF SERVICES) REGULATION ACT, 1977.

No. Sankirn 2023/C.R. 302/TNT-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and (2) of section 16 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Services) Regulation Act, 1977 (Mah. III of 1978) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Rules, 1981, the same having been previously published as required by sub-section (3) of section 16 of the said Act, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) (Amendment) Rules, 2025.
2. In rule 9 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Rules, 1981 in sub-rule (2C) for the word, figures and sign "proportion 1:10", the word, figures and sign "proportion 1:3" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

TUSHAR MAHAJAN,
Deputy Secretary to Government.